

*zusammengelegtes Haar* AK. H. c. 117. H. an. MED. — 4) m. *Jonesia Asoka* TRIK. 3, 3, 405. H. an. MED. — 5) m. *patron*. PRĀVĀRĀDH. in Verz. d. B. H. 37, 38. — 6) m. pl. N. pr. eines Volkes MĀRK. P. 59, 14. — 7) f. *Erde* MED. I. 46. *मौलि* WILSON angeblich nach ders. Aut. — Vgl. अर्थान्तुः, इन्दुः, चक्रः, निशाकरकला०, विं०.

*मौलिक॑* (von मूल॑) 1) adj. a) *Wurzeln tragend u. s. w.* gaṇa वंशादि zu P. 5, 1, 50. m. *Wurzelgräber oder Wurzelhändler*: °भिषजाम् VARĀH. BHĀ. S. 9, 32. — b) *ursprünglich*: *मौलिकार्थी*: SĀKHAJAPRAV. Einl. 27, 28. — c) *niedrig stehend, von niederer Herkunft* (Gegens. कुलीन) COLEBR. Misc. Ess. II, 190. KULADIRIKĀ und KULĀKĀRJAKĀRĪKĀ im ČKD. Vgl. स-मौलिक. — 2) m. pl. N. pr. eines Volkes MĀRK. P. 57, 48. — Vgl. मूलिक. *मौलिक॒* n. nom. abstr. von मूलिक॑ gaṇa पुरोक्तिर्दि zu P. 5, 1, 128. *मौलिन्* (von मौलि) 1) adj. a) am Ende eines comp. *zum Kopf* —, zu oberst habend: शकां चक्रमौलिनम् mit den Rädern nach oben gerichtet HARIV. 3413. — b) mit einem Diadem geschmückt MBU. 1, 7647. 2, 368. Cīva Cīv. समोक॑ MĀTRASUP. 6, 28. — 2) m. MĀRK. P. 112, 9 fehlerhaft für *मौलिन्* ein Muni, der das Gelübbe des Schutzeigens beobachtet. *मौलिमण्डन* (मौ० + म०) n. *Kopfschmuck*: नागानाम् PANĀK. 1, 11, 38. नागेन्द्र॑ 21. °मौलिका f. ein auf dem Scheitel getragener Kranz: अस्त्वस्य वस्थावधा मौलिमण्डनमौलिका (°मन्दन॑ gedr.) | त्रिगता नाम नगरी सुमनेगुणगुण्ठिता || KATHĀS. 73, 21.

*मौलिमाला* (मौ० + मा०) f. ein auf dem Scheitel getragener Kranz: त्रिलोतसं च्याबकमौलिमालाम् RAGH. 13, 51. *मौलिमाला* क्षिपरिनगरी पुष्करावतीम् KATHĀS. 37, 82. °पराग 36, 322. द्वितिपाल॑ PRAB. 2, 14 (= मुकुटश्चेष्टि der eine, = मौलिश्चेष्टि der andere Schol.).

*मौलिमालिका* f. dass.: लम्पेति नगरी पृथिवी० KATHĀS. 67, 36.

*मौलिमालिन्* adj. mit einem Kranze auf dem Scheitel geschmückt: उदयाचल॑ den Berg Udaia zu einem solchen Kranze habend (die Sonne) MĀRK. P. 107, 6.

*मौलेप* 1) (von मूल॑) m. pl. N. pr. eines Volkes MBU. 2, 1871. विन्द्य-*मौलेपा*: vielleicht die am Fusse des V. wohnenden Völkerschaften MĀRK. P. 57, 47. — 2) *मौलेप* MĀRK. P. 61, 35. 46 fehlerhaft für *मौलेया*.

*मौल्य* (von मूल॑) 1) adj. an der Wurzel befindlich: अङ्गुलिपर्वन् KĀT. Ça. 22, 8, 16. — 2) n. wohl fehlerhaft für मूल्य॑ Preis VER. in LA. (II) 2, 21. बङ्ग॑ (°मूल्य॑ ed. Bomb.) kostbar MBU. 16, 195.

*मौलिल* und *मौपल* s. *मौसल*.

\**मौषिकि* m. metron. von मूषिका gaṇa वाह्नादि zu P. 4, 1, 96. f. °की in *मौषिकीपुंच्र* m. N. pr. eines Lehrers ÇAT. BR. 14, 9, 4, 30.

*मौष्टि* (von मुष्टि॑) f. Faustkampf AK. 3, 6, 1, 5.

*मौष्टिक* (von मुष्टि॑) m. Scheim, Betrüger VJUTP. 97.

*मौसल॑* (von मूसल॑) 1) adj. a) *keulenförmig* (Comm.) ĀÇV. Ça. 9, 7, 6. अत्त R. GOR. 1, 30, 18. गङ्गाणा॑ मौसल॑ (= मुषलवत् ČKD.) ज्ञानं महापातकनाशनम् BHAVISUJA-P. in PAJĀSKITTAT. ČKD. — b) mit Keulen ausgeführt: शाहू॑. संयाम, युद्ध MBU. 17, 1. HARIV. 5648. 8930. subst. mit Ergänzung von शाहू॑ u. s. w. MBU. 16, 138. — c) auf den Kampf mit Keulen bezüglich, denselben beschreibend: पर्वन् Titel des 16ten Parvan im Mahābhārata MBU. 1, 356. — d) Bez. eines Madhuparks, der aus सुरा॑ und शाहू॑ besteht, KAU. 92. — 2) m. pl., pl. zum

V. Theil.

patron. *मौसल्य॑* gaṇa कापवादि zu P. 4, 2, 111. SAMSK. K. 183, a, 11. — Hier und da fälschlich *मौशल* und *मौषल* geschrieben.

\**मौसल्य॑* m. patron. von मूसल॑ gaṇa गर्भादि zu P. 4, 1, 105.

*मौसुल॑* m. ein Moslim Verz. d. B. H. 166.

*मौहूर्त॑* (von मुहूर्त॑) m. ein Stundenkundiger, Astrolog gaṇa स्मग्यनरादि zu P. 4, 3, 73. AK. 2, 8, 1, 14. TRIK. 2, 8, 25. H. 482, SCH. MBU. 12, 4454. P. 1, 3, 50, SCH.

*मौहूर्तिक॑* (wie eben) 1) adj. a) *einen Augenblick während, momentan*: समागम BUAG. P. 5, 13, 22. — b) *zu einer bestimmten Stunde in Beziehung stehend*: दोष BUAG. P. 3, 14, 37. अभिजित्वाम् योगो मौहूर्तिक॑: मुहूर्त॑ = प्रभृतः कालः Schol.) 18, 27. — 2) m. a) Astrolog AK. 2, 8, 1, 14. H. 482. HALAJ. 2, 248. KATHĀS. 22, 133. 34, 247. 32, 146. PRAB. 78, 8. HIT. 94, 9. — b) N. einer Klasse göttlicher Wesen, Kinder der Muhūrtā, BUAG. P. 6, 6, 9; vgl. u. मुहूर्त॑ 1, b. am Ende. — Vgl. ऊर्ध्व॑.

म॒ in चर्मम् Gerber; vgl. खा॑.

मा॑, मैनति (अन्यासे) DHĀTUP. 22, 31. P. 7, 3, 78. VOP. 8, 70, 87. Ursprünglich identisch mit मन्॑.

— अनु॑ med. anerkennen: मृहा॑ उतासि॑ पस्य॑ ते ऽनु॑ स्वधावरी॑ मर्ह॑। मृमाति॑ इन्द्र॑ रोदसी॑ RV. 7, 31, 7. Richtiger zu मन्॑ mit अनु॑.

— श्रा॑ erzählen, anführen, erwähnen als, annehmen —, ansehen für ÇĀNKA. Ça. 15, 13, 10. LĀT. 10, 6, 11. 7, 5. KĀTHOP. 2, 15. सो ऽङ्गुष्ठात्कृ-ज्ञवत्मानमानन्मचमुत्तमम् so v. a. hersagend BUATT. 17, 30. लामामनति॑ प्रकृतिं पुरुषार्थप्रवर्तिर्तीम् KUMĀRAS. 2, 13. 5, 81. 6, 31. MĀLAV. 4. KĀM. NITIS. 8, 24. BUAG. P. 2, 1, 35. 2, 18. 6, 45. 3, 1, 34. 5, 11, 1. KUSUM. 3, 1. BUATT. 18, 5. pass. श्रामायते॑ SJ. in der Einl. zu RV. 4, 103. श्रामात॑ NIR. 7, 23. KĀT. Ça. 4, 8, 16. KAU. 119. SPR. 448. मैवोभयमामातं परिपाश्य-नुशासनम् BUAG. P. 4, 7, 53. 9, 26. श्रामातास्ते॑ त्रयः (निमेषाः) तणाः 3, 11, 7. 5, 22, 4. SJ. bei MUHR. ST. 4, 12. पद्मान्तर्मातम् überliefert, gelehrt KUMĀRAS. 6, 16. श्रामाद्वात॑ KĀT. Ça. 8, 5, 41. 9, 6, 2. 16, 7, 16. M. 12, 108. — Vgl. श्रामान॑ fg., मदामात॑.

— प्रत्या॑ nachsagen: प्रत्यामायुस्तं पुनरेव सर्वे॑ RV. PRĀT. 13, 9. — Vgl. प्रत्यामातव्य॑ fgg.

— समा॑ erwähnen, anführen, aufzählen; annehmen NIR. 1, 1. इमं प्रन्त्य॑ समामासिषु॑ 20. वृत्रकृ॑ पुरंदर॑ शति॑ तान्यप्य॑के॑ समामनति॑ 7, 13. ĀÇV. Ça. 8, 13, 32. GRUJ. 4, 23, 4. ÇĀNKA. Ça. 6, 6, 39. 1, 19. सदस्य॑ समदर्श॑ क्वाषीत-किनः॑: समामनति॑ Verz. d. OXF. H. 267, a, 26. UTTARABĀMĀK. 71, 12. BUAG. P. 5, 21, 13. 22, 7. समामात॑ MBU. 13, 7092. SJ. zu RV. 4, 52, 5. लघूनि॑ वै॑ समामाता॑ दश॑ पञ्च॑ च नाडिका॑ BUAG. P. 3, 11, 8. am Ende eines comp. angeführt, erwähnt als gaṇa कृतादि zu P. 2, 1, 59. med. hersagen: उप-वस्येऽहनि॑ न समामनेन् LĀT. 2, 3, 28. — Vgl. समामाय॑.

— परि॑ hintansetzen, überschén, vergessen; mit acc.: नूचिद्धि॑ परिमृ-माय॑ श्रुमान् RV. 7, 93, 6. परि॑ चिन्मर्तो॑ द्रविण॑ समन्यात् 10, 31, 2. Richtiger zu मन्॑ mit परि॑.

म्यन्॑, म्यैतति॑ (NAIGH. 2, 14), मिम्यैत॑, मिमिन्दैत॑, मिमिन्दैत॑, मिमिति॑, अम्यक॑ 3. sg. aor., मिमिति॑: festsetzen, haften in oder an (loc.); sich befinden, vorhanden sein: मुष्टामा॑ रथः॑ सुप्तमा॑ हरै॑ ते॑ मिम्यत॑ (= संकृतो॑ भवति॑ SJ.) वज्ञा॑ नृपते॑ गम्भीरा॑ RV. 10, 44, 2. अम्यक॑ (= प्राप्तो॑ SJ.) सा॑ ते॑ इन्द्र॑ स्फृष्टिरूपे॑ 4, 169, 3; vgl. NIR. 1, 15, 6, 15. मिम्यत॑ (= संगताभूत॑